

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/२९४/२०१९
 दिनांक : २१/०६/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २८/०६/२०१९ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा **शुक्रवार** दिनांक २८/०६/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा.
 महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात
 आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित
 रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्लास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०२

दिनांक : २८/०६/२०१९

वेळ : सकाळी ११.३० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २८/०६/२०१९ रोजी सकाळी ११.३० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १४/०६/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.०१) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) मा.महापालिका सभा ठराव क्र. ४२१ दि. १८/१/२०१४ अन्वये, क्रीडा विभागाचे क्रीडा धोरण मंजूर झाले असून सदर धोरणामध्ये भाग-१ ड शिष्यवृत्ती मधील (१) पान क्रमांक १४ म.न.पा. परिसरातील विद्यार्थी खेळाडूंसाठी शालेय क्रीडा शिष्यवृत्ती योजना शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व संघटनेमार्फत खेळणा-या खेळाडूंना प्रोत्साहन मिळून म.न.पा. परिसरातील जास्तीत जास्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होण्याच्या दृष्टीने शिष्यवृत्ती अदा केली जाते. सन २०१७ -१८ या वर्षात १४४ पात्र विद्यार्थी खेळाडूंना एकूण क्रीडा शिष्यवृत्ती र.रू ६,२२,६००/- (अक्षरी र.रू - सहा लाख बाव्वीस हजार सहाशे फक्त) अदा करणेस व त्याकामी येणा-या खर्चास व सदरचा खर्च क्रीडा शिष्यवृत्ती बक्षिसे या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) क्रीडा धोरणात जागतिक क्रीडा स्पर्धेत रोप्यपदक विजेत्या खेळाडूस २,००,०००/- आर्थिक सहाय्य अदा करणेचे धोरण आहे. कु.अभिश्रुत विजयकुमार देवकर ह्याने **Special Olympics world game 2019** अबुधाबी, दुबई येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्यामुळे त्याला र.रू २,९९,०००/- (अक्षरी र.रू.दोन लाख नव्याण्णव हजार फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) क्रीडा धोरणात जागतिक क्रीडा स्पर्धेत रोप्यपदक विजेत्या खेळाडूस २,००,०००/- आर्थिक सहाय्य अदा करणेचे धोरण आहे. सदर पत्रान्वये कु.कॅमिला सुर्यनारायण पटनायक हीने **Special Olympics world game 2019** अबु धाबी, दुबई येथे झालेल्या

स्पर्धेत रौप्य पदक प्राप्तकेल्यामुळे तीला र.रू २,००,०००/- (अक्षरी र.रू.दोन लाख फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/२९४/२०१९

दिनांक : २१/०६/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.